

20th August, 2020

BSE Limited

Corporate Relations Department P J Towers, Dalal Street Mumbai - 400 001

Scrip Code: 532300

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: WOCKPHARMA

Dear Sir/Madam,

We wish to enclose herewith the Notice of the Board Meeting to be held on 29th August, 2020 published in the today's newspapers.

Kindly take the same on record.

Thanking you,

For Wockhardt Limited

Gajanand Sahu Company Secretary

Mana

Encl: As above




Emami may sell non-core assets, land to cut pledge

romoters of Emami may look at selling land parcels and non-core assets as part of their deleveraging plan. Promoter pledge in Emami has reduced to below 55 per cent, from a high of 90 per cent, after sale of its cement business.

According to the shareholding pattern filed by Emami with the stock exchanges, as of August 14, 54.26 per cent of promoter holding was pledged. Emami's borrowing against shares is around ₹1,130 crore. Promoters expect pledged shares to come down to the 50 per cent-level shortly. The target is to bring it down further by March.

In an analyst call, Mohan Goenka, director, Emami Group, said in response to reduction of pledge and borrowings: "We would try to get rid of this by the end of March once the deal concludes for any of our lands or other assets. Then you would see the pledge coming down.





Last month. Emami Group and hygiene in the wake of Covid-19. cent stake in Emami Cement to Nuvoco Corporation for an enterprise value of ₹5,500 crore. Now, with most of the deleveraging concerns behind, analysts expect promoters to focus on the core business.

completed divestment of its 100 per Emami will be focusing on Zandu and BoroPlus, two of its major brands in the segment.

The Zandu brand has seen a 27-30 per cent growth in the past three to four months. Emami plans to cash in on the momentum and 20-30 new launch-In keeping with the accent on health es under Zandu have been identified.

presentation after June quarter results, the health care range has seen a 23 per cent growth in the quarter; in June, growth was at 59 per cent. The BoroPlus range saw a 28 per cent growth in the first quarter and 92 per cent in June.

The deleveraging exercise at the promoter level, coupled with growth from the health care range amid tight cost control, led to a rerating of the stock.

After it surprised the market by maintaining profit despite revenue fall, the Emami scrip rose 2.6 per cent, up from ₹340 apiece and closed at ₹349 on Wednesday.

For cost reduction, Emami had appointed AT Kearney to chart out the course, which helped it increase margins during the quarter.

Gross margins increased 230 basis points (bps) at 66.5 per cent and earnings before interest, tax, depreciation, and amortisation margins by 490 bps at 25.5 per cent. The cost reduction target for the year is ₹50-60 crore.

Telcos can use spectrum but not own it: SC

MEGHA MANCHANDA New Delhi, 19 August

The Supreme Court (SC) said on Wednesday telecom firms only have a right to use spectrum and it is not an asset they own. This observation was made by the apex court in the adjusted gross revenue (AGR) case

Advocate Harish Salve, who represented Reliance Jio, said spectrum is recorded as an asset by virtue of being purchased in an auction and sale of airwaves can only take place with nod of the department of telecommunications (DoT) when the resolution is approved. "There is no other right that can be claimed on spectrum beyond this. Spectrum is not something one and the next hearing of the case can claim possession over. is on August 20.

Spectrum is just there. The government holds this in trust but a telecom company does not become a trustee when it is given licence. As a natural resource, spectrum will always vest with the people," he said.

Salve argued that the principle held was that the government cannot sell exclusive rights to natural resources like rivers and beaches, among others, as they are all held by the government in trust. He added, even the taxpayers' money is held by the government in a trust. In fact, the whole concept of governance is "trust."

A Bench comprising Justices Arun Mishra, S Abdul Nazeer, and MR Shah heard the matter



On August 18, Salve had submitted before the apex court that the right to use licence for spectrum usage can be a subject matter of Insolvency and Bankruptcy Code proceedings.

Salve said that the company (Reliance Jio) had cleared all its dues towards AGR, including the charges incurred for using

Reliance Communications' (RCom's) spectrum under the spectrum-sharing agreement.

The SC said spectrum dues cannot be treated as operational dues by companies as airwaves are the very basis of operations. Under the revenue-sharing

regime currently in place, spectrum dues cannot be dealt as operational dues.

Jio said the company has paid AGR dues, including those derived from revenue earned by use of shared spectrum of RCom. In addition, it has paid 0.5 per cent extra as spectrum usage charges for sharing spectrum, according DoT's guidelines. Salve also said Jio paid ₹195 crore, based on the apex court's judgment in the AGR case.

On August 14, the SC sought details of operators using airwaves allotted to bankrupt companies, including Aircel and Rcom. It directed the Centre, Jio's, and RCom's resolution professionals to produce documents to ascertain the AGR liabilities of RCom.

According to DoT, Airtel owes the exchequer ₹43,780 crore, of which it has paid ₹18,004 crore. Vodafone Idea paid ₹7,854 crore of its ₹50,399crore dues. Tata Teleservices has paid about ₹4.197 crore and the balance is ₹12.601 crore. In an affidavit filed with the SC, Sistema Shyam Teleservices had said RCom was liable to pay its AGR dues. DoT has evaluated a liability of ₹25,194.58 crore for RCom as of March 6.

FB must hit pause on hate posts, else ad biz will suffer: Experts

Bengaluru, 19 August

The recent controversy shrouding Facebook in India — on the platform's lack of hate-content moderation and disinformation — is going to give teeth to the 'Facebook ad boycott' movement in the country and dent its business prospects, said analysts.

The Mark Zuckerberg ledsocial media giant is facing attacks in India from the Congress and the Communist Party of India (Marxist). The political parties are pushing for a probe by a joint parliamentary committee over The Wall Street Journal's article that the company failed to apply hatespeech rules to certain Bharatiya Janata Party politicians.

Facebook has stated its policies are applied globally without regard to political affiliation. However, all these controversies are expected to have a negative impact on the business interests and brand of the company in India, said analysts.

'With big players in India like Airtel and others revisiting their decision on advertising on Facebook, it could lead to more Indian companies jumping on the global 'Facebook ad boycott' bandwagon. These include multinationals like Verizon, Coca-Cola, Starbucks, The North Face, Recreational Equipment, Inc., and Patagonia," said Salman Waris, managing partner, TechLegis Advocates & Solicitors. The Congress has alleged that Facebook's "inaction" against hate content "destabilises democracy" in India.

Kazim Rizvi, founder of The Dialogue, a tech policy think tank, said platform accountability is one of the most important issues that need to be dealt with and is an ever-evolving

and ₹604.68cr respectively.

Please write to: info@iifcl.org



WhatsApp Pay: CCI rejects antitrust complaint

The Competition Commission of India (CCI) has dismissed a case against Facebook's WhatsApp, saying the company has not abused its dominant position to expand in the country's digital payments market, according to an official order.

A case in March alleged WhatsApp was bundling its digital payment facility, WhatsApp Pay, within its messaging app, for which it already has a large user base. The case alleged WhatsApp was abusing its posi-

subject of importance, espe-

"The recent turn of events cols when it comes to the takeinternet," said Rizvi.

India is the biggest user-base

Advertising accounts for

INDIA INFRASTRUCTURE FINANCE COMPANY LIMITED (A Government Of India Enterprise)

Registered Office: 5th Floor, Block 2, Plate A & B, NBCC Tower, East Kidwai Nagar, New Delhi – 110 023 CIN: U67190DL2006GOI144520

ADVERTISEMENT FOR UNDERTAKING SUBSTITUTION IN TWO HAM PROJECTS

IIFCL is a Lead Financial Institution under Consortium

lending for two Road Sector Projects awarded by NHAI under

HAM (Hybrid Annuity Model) in Gujarat. The projects are

adjacent stretches with a Bid Project Cost (BPC) of ₹ 643.05cr

Due to delayed progress in Projects, lenders intend to substitute

existing Concessionaire to achieve Project completion in a

timely manner. If interested to take up these projects, please

contact IJFCL as detailed below to obtain further information.

tion by forcing its payments feature on to its existing users. In a 41-page official order made public late on Tuesday, the CCI said it did not find any contravention of antitrust laws, adding the company's "actual conduct is yet to manifest in the market' as it has not fully launched the service yet.

"As stated by WhatsApp, the number of users being served under the beta version is limited to less than 1 per cent of its users in India," said the order. REUTERS

cially in democracies.

is part of a larger need of ensuring platforms are transparent in their procedures and protodown of hate content on the

for Facebook, with around 328 million monthly users, while the company's WhatsApp messaging app has 400 million users in the country — also the highest in the world. It recently invested \$5.7 billion for a 9.99 per cent stake in Reliance Jio Platforms. The deal aims to help Reliance dominate the e-commerce and payments space.

nearly all of Facebook's \$70.7billion annual revenue. Last year, Facebook India had posted revenues of₹892 crore, compared to revenues of ₹521 crore — an increase of 71 per cent. It recorded a net profit of ₹105 crore, up 84 per cent from the last financial year.

Experts said it is expected that organisations with big marketing budgets may shift their ads to other platforms such as Amazon, Google, YouTube, and Pinterest, after halting advertising on Facebook. It was reported that the firm's CEO and cofounder Mark Zuckerberg recently lost \$7.2 billion after several companies pulled advertising from Facebook. Shares of the firm fell 8.3 per cent.

NOTICE

SBI MUTUAL FUND

NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI DEBT FUND SERIES C - 2 (1100 DAYS) Unitholders are requested to note that, in terms of the Scheme Information Document, SBI Debt Fund Series C - 2 (1100 Days) (the Scheme) will mature on Monday, August 24, 2020 and

accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective stock exchange For SBI Funds Management Private Limited

Place: Mumbai Date: August 19, 2020

Ashwani Bhatia **Managing Director & CEO**

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) **Sponsor:** State Bank of India **Regd Office:** 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

> Mutual Fund investments are subject to market risks read all scheme related documents carefully.

SBIMF/2020/AUG/04



Date: 19/08/2020

Place: Mangaluru

Mangalore Refinery and Petrochemicals Limited

Regd. Office: Mudapadav, Kuthethoor P.O., Via Katipalla, Mangaluru - 575 030 E-Mail: investor@mrpl.co.in Website: www.mrpl.co.in



Date: 19th August, 2020

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING TO THE MEMBERS

In supersession to the earlier newspaper advertisement dated 14/08/2020 and stock Exchange intimation dated 13/08/2020, NOTICE is hereby given that the Thirty second Annual General Meeting (AGM) of the company which was scheduled for Saturday, 12th September, 2020 has been rescheduled.

The Thirty Second Annual General Meeting (AGM) of the company will now be held on Friday, 18th September, 2020 at 4 p.m (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 5, 2020 read with circular dated April 13, 2020 and April 8, 2020 (collectively reffered to as MCA Circulars) permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the MCA Circulars and the relevent provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM on Friday, 18th September, 2020 at 4.00 p.m. without the physical presence of the Members.

The Notice of the Annual General Meeting along with the Annul Report for the FY 2019-20 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA circulars. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com, company's website www.mrpl.co.in and the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting ("remote e-voting") facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM

If your email ID is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent on your registered

Members holding shares in physical mode or whose email addresses are not registered need to register their email address to cast their vote through e-voting system. Such shareholders whose email address are not registered can register their email address by sending scanned copy of signed request letter mentioning Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested scanned copy of PAN Card, self-attested scanned copy of AADHAR along with self attested copy of latest electricity bill, passport copy in support of latest address to the Company at investor@mrpl.co.in or to the Share Transfer Agent at mrplirc@linkintime.co.in.

Members holding shares in demat form should contact their Depository Participant (DP) and register the email address in the demat account, as per the process advised by the DP.

The cut-off date for remote e-voting will be on 11th September, 2020. Any person, who is a member of the company as on 11th September, 2020 shall be entitled to vote through remote e-voting. The remote e-voting period commences on 15th September, 2020 (9:00 a.m.) and ends on 17th September, 2020 (5:00 p.m.). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Any person who acquires shares of the Company and is a Member of the Company as of the cut-off date i.e. 11/09/2020 may obtain login ID and password by sending an e-mail request at evoting@nsdl.co.in. However, any person who have received the AGM notice and have disposed off the shares before the cut-off date i.e. 11/09/2020, may treat the AGM notice only for information

For Mangalore Refinery and Petrochemicals Limite

Sd/- Dinesh Mishra Company Secretary



Phone: 91-240-669 4444 / Fax: 91-240-248 9219 Email id: investorrelations@wockhardt.com / Website: www.wockhardt.com

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and $Disclosure\ Requirements)\ Regulations, 2015\ that\ a\ meeting\ of\ the\ Board\ of\ Directors$ of the Company will be held on 29th August, 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the

This information is also available on the website of the Company www.wockhardt.com and on the website of the Stock Exchanges

SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED

Regd. Off: 35, Ashok Chambers, Broach Street, Devji Ratansey Marg

Masiid, Mumbai - 400 009.

Tel.: 022 - 2348 0526 email: sgtl2008@gmail.com

CIN: L27100MH1986PLC041252 Website: www.sgtl.in

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 34th Annual General Meeting (AGM)

of the Company will be held on Tuesday, 15th September, 2020 at 11.00 a.m

compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 read

with MCA General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, MCA General

Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and MCA General Circular No.

20/2020 dated 05th May, 2020, to transact the business set out in the Notice of

the AGM. The Company has sent the Annual Report along with the Notice of

AGM on Wednesday, 19th August, 2020, through electronic mode to Members

whose email addresses are registered with the Company's Registrar and Share

Transfer Agent /Depositories in accordance with the circular issued by Ministry

of Corporate Affairs dated 05th May, 2020 read with circulars dated 08th April

2020 and 13th April, 2020 and SEBI circular dated 12th May, 2020. The Annual

Report along with the Notice of the AGM is also available on the Company'

In terms of and in compliance with provisions of section 108 of the Act read

with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as

mended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the

'remote e-voting" and "e -voting during the AGM", facility to members to cast

their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 34th

AGM through electronic voting system of Central Depository Services Limited

("CDSL"). The cut -off date for determining the eligibility to vote by electronic

neans through "remote e-voting" or "e-voting at the AGM" is 08th September

The remote e-voting period commences on Friday, 11th September, 2020 (09:00

a.m. IST) and ends on Monday, 14th September, 2020 (05:00 pm. IST). The

remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter and remote

Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility

otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting

system during the AGM. The members who have cast their votes by remote

-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Once the e-vote on

he resolution is cast by the members, they shall not be allowed to change it

subsequently. The person whose name is recorded in the register of members

or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the

cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the

cut-off date i.e 08th September, 2020, may obtain the User ID and Password by

sending an email request to helpdesk,evoting@cdslindia.com. For the process

and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned

in Note No. 23 of the Notice of 34th AGM. In case of any gueries/grievance

connected with e-voting, please contact: Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A

wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg

Lower Parel East, Mumbai-400013, or send an email to helpdesk.evoting@

-voting shall not be allowed beyond the abo

edslindia.com or call 1800225533.

Place: Mumbai

Date: 19/08/2020

vebsite www.sgtl.in and on website of the CDSL www.evotingindia.com.

through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM)

For Wockhardt Limited Gajanand Sahu

Company Secretary

ARTSON ENGINEERING LIMITED

CIN: L27290MH1978PLC020644 (A subsidiary of Tata Projects Limited)

Read, Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai-76, MH. Tel: 022-66255600; Email: investors@artson.net; website: www.artson.net

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING.

E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 41stAnnual General Meeting (AGM) of the members of Artson Engineering Limited ('the Company') will be held on Tuesday, 15th September 2020 at 03.00 p.m. (IST) through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OVAM) facility provided by the National Securities Depositories Limited ('NSDL'), to transact the business as set-forth in the Notice of AGM.

The Notice of 41st AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 (AGM documents) is sent in electronic form ONLY to the members on 18th August 2020, whose e-mail IDs were registered with the Company as on 14th August 2020. As per the Circular dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), the requirement of sending physical copies of the AGM Documents has been dispensed.

Members who have not yet registered their e-mail addresses and mobile numbers are requested to register the same. In case of holding shares in dematerialised mode, with their respective depositories and in case of holding share in physical mode, by furnishing a scanned copy of a request letter providing the e-mail address, mobile number and self attested PAN copy to the Company's RTA, M/s Link In time (India) Private Limited at their e-mail address rnt.helpdesk@linkintime.co.infor receiving the AGM documents. The AGM documents are made available on the website of the Company a

www.artson.net, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the website of BSE Limited i.e., www.bseindia.com. The Register of Members will remain closed from Wednesday, 9th September 2020

to Tuesday, 15th September 2020 (both days inclusive). The members whose name appear in the Register of Members or the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on the cut-off date, i.e., Tuesday, 8th September 2020, can cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through e-Voting system provided by

NSDL from a place other than the venue of AGM ('remote e-Voting') The remote e-Voting commences on Friday, 11th September 2020 (09:00 a.m. IST) and will remain open until Monday, 14th September 2020 (05:00 p.m. IST). The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote is cast, the same cannot be modified. Additionally, the Company will provide the facility of voting through remote e-voting system during the VC / OVAM Meeting. The detailed procedure for remote e-voting before the AGM / remote e-voting during the AGM is provided in the Notice of AGM.

The Members who have cast their vote through remote e-Voting, can attend the AGM but will not be allowed to cast vote at the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e.,8th September 2020, may obtain the login ID and password by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or the RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in. The detailed procedure of obtaining the User ID and password is provided in the Notice of AGM which is available at the Company's website and NSDL's website. However, if a member is already registered with NSDL, the existing User ID and Password can be

The Company has appointed Mr. Vishram Panchpor, Company Secretary in whole time practice, as the Scrutinizer to scrutinize the e-Voting and poll process to be conducted at the 41stAGM of the Company. The results of the remote e-Voting and votes cast during the AGM will be declared not later than 48 hours from the conclusion of the In case of any queries related to e-Voting, members may please refer to Frequently

Asked Questions (FAQ's) for members and user manual available in the "Downloads" section of NSDL's Website or call the toll free no. 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager -NSDL at amity@nsdl.co.in or call or +91 22 24994360/+91 9920264780.

For Artson Engineering Limited Deepak Tibrewal Company Secretary & Compliance Officer FCS 8925



Regd. Office: "Sir RNM House" 3B, Lal Bazar Street, 4th Floor, Room No. 2, Kolkata-700 001 Tel.: +91-33-2210 3301: Fax: +91-33-4001-9636

CIN: L01409WB1986PLC041169

E-mail id: info@kicmetaliks.com: Website: www.kicmetaliks.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, that a meeting of the held on Tuesday, August 25, 2020 to, inte

 Consider, approve and take on record the draft of Director's Report and Corporate Governance Report for the financial year ended March 31, 2020.

Fix day, date, time and venue for calling the 33rd Annual General Meeting of the

Register of Members and Share Transfe Register for the purpose of Annual Book

Decide on the dates for closure of the

Appoint a Scrutinizer for the process of Remote E-voting as well as voting at the 33rd Annual General Meeting

Consider, approve and take on record the draft Notice for calling the 33rd Annual

This notice is also available on Company's website www.kicmetaliks.com and the website of the Stock Exchange

General Meeting of the Company

www.bseindia.com.

Date: 19.08.2020

For KIC Metaliks Ltd. Ruchika Fogla **Company Secretary** Place: Kolkata

BOOK YOUR COPY

Call **022-40275432** SMS reachbs to 57575 Email us at

order@bsmail.in

Insight Out

Mumbai, 20th August 2020

Priyanka Agrawa Company Secretary

For Shree Global Tradefin Limited

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्रीम. वृषाली महेश कोकाटे या प्लॉट धारक क्र. २ए, उप-प्लॉट क्र. ए, अति प्लॉट क्र. २०, सी. टी. एस. क्र. १६०९-ए, १६०९-बी, टी.पी.एस. VI, गाव विलेपार्ले (पश्चिम). तालुका अंधेरी वरील बांधकामित दौलत नगर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथील धीरज हेरिटेज अशा ज्ञात बिल्डिंगच्या १ल्या मजल्यावरील मोजमापित अंदाजे ११.१५ चौ. मीटर्स म्हणजेच १२० चौ. फूट चटई क्षेत्राचे कार्यालय क्र. ३४ आणि शेअर प्रमाणपत्र क्र. २४ अंतर्गत जारी विभिन्न क्र. ११६ ते १२० धारक रू. ५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे एकमात्र आणि परिपूर्ण मालक असल्याचा दावा केला असून त्याचा प्रत्यक्ष कब्जा घेतला असून कोणत्याही प्रकारच्या सर्व भारांपासून मुक्त स्वच्छ आणि पणनयोग नामाधिकाराचे धारक असून पूर्वीचे मालक सौ. बैरनी एल. बखरू यांच्याकडून क्र. बीडीआर - १/२३६३७/२०१० अंतर्गत ॲश्युरन्सच्या उप-रजिस्ट्रार सह नोंदणीकृत आणि २९ नोव्हेंबर २०१० रोजीच्या निष्पादित केलेल्या हस्तांतरणाच्या विलेख द्वारे संपादित केला, ज्यांनी सदर क्र. बीडीआर-४/१८१५/२००८ अंतर्गत ॲश्युरन्सच्या उप-रजिस्ट्रार सह नोंदणीकृत आणि २९ फेब्रुवारी, २००८ रोजीच्या निष्पादित विक्रीच्या कराराअन्वये सौ. सिकना शब्बीर मेवावाला आणि श्री. हिमद हुसैनअली मेवावाला यांच्याकडून संपादित केला, ज्यांनी सदर क्र. बीडीआर - १/११६०७/२००५ अंतर्गत ॲश्युरन्स च्या उप-रजिस्ट्रारसह नोंदणीकृत आणि ३० नोव्हेंबर २००५ रोजीच्या निष्पादित विक्रीकरीता कराराअन्वये श्री. सिराज शेख यांच्याकडून संपादित केला, ज्यांना सदर फ्लॅट ८ सप्टेंबर, २००४ रोजी निष्पादित विक्री कराराअन्वये मालक/प्रमोटर्स मे. हेरिटेज हाऊसिं डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा. लि. यांच्याद्वारे वाटप केला, ज्याअर्थी दिनांक १५ नोव्हेंबर, २०१० रोजीच्या त्यांच्या प्रमाणपत्राद्वारे सदर कार्यालयाच्या विक्री आणि हस्तांतरणाकरिता सदर सौ. बैरनी एल. बखरू यांना सदर मालक/प्रमोटर्स ने त्यांचे ना हरकत संमती आणि परवानगी दिली असून, आता त्या माझ्या अशिलांच्या नावामध्ये सदर शेअर्स आणि कार्यालय विक्री हस्तांतरण आणि अभिहस्तांतरण करण्यास आणि सर्व त्याचे फायदे आणि विशेषाधिकार आणि सदर कार्यालयाचा प्रत्यक्ष कब्जा हस्तांतरण करण्यास इच्छुक आहेत.

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींनी वरील सदर मिळकत आणि/किंवा कोणत्याही भाग किंवा विभागाच्या संदर्भात कोणताही विलेख, कागदपत्र, लिखित निष्पादित केला असल्यास आणि/किंवा वरील संदर्भातील कोणताही विलेख किंवा कागदपत्र निष्पादित केले असल्यास आणि/किंवा कोणताही दावा किंवा मागणी जसे की विक्री, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, कब्जा, बक्षीस, वारसाहक्क, भाडेपट्टा किंवा अन्य काही दावे असल्यास त्यांनी तसे मला या सूचनेच्या जारीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास कोणत्याही तशा व्यक्ती/मंडळ, त्यांच्या द्वारे त्यांच्याकरिता आणि त्यांच्या वतीने केलेले कोणतेही तसे दावे आणि मागण्या, आक्षेप इ. ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि माझे अशील सदर शेअर्स आणि कार्यालय प्रत्येकी संपादित आणि खरेदी करण्यास हक्कदार असतील. दिनांक २० ऑगस्ट, २०२०

> श्री. निखिल के. सालियन वकील, उच्च न्यायालय ए-४०५, सहवास सीएचएस लि., सहकार मार्ग, तेजपाल स्कीम क्रॉस रोड क्र. ५, विले पार्ले (पूर्व) मुंबई - ४०० ०५७

UJJIVAN SMALL FINANCE BANK

विभागीय कार्यालय - पश्चिम : अलमोन्टे आयटी पार्क, सर्व्हें क्र. ८, ७ वा मजला, हडपसर मुंडवा बायपास, खराडी, पुणे - ४११०१४

जाहीर सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) च्या परंतुकांनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी दिनांक १६.०१.२०२० रोजीच्या मागणी सूचनेच्या मजकुराचे प्रकाशन)

कर्जदार: १. श्री मोहमद फरिहम खान २. सौ अन्वर जहान खान, दोघेही राहणार फ्लॅट क्र. ४, एमएच क्र. ९६२/१९, शोएब अपार्टमेंट, न्यु गौरीपाडा, सर्व्हे क्र. ४३/१५, ४३/१६, ४४/२, ४५/१, प्लॉट क्र. १०, गाव नारपोळी, भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१३०८ (कर्ज खाते क्र. 88823000000000)

कर्जदार आणि सह कर्जदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, बँकेने एसआरओ ठाणे यांच्या कार्यालयात नोंदणीकृत दिनांक ०४.०१.२०१९ रोजीचा नोंदणी क्र. ८३/२०१९ अंतर्गत निर्माण साध्या गहाणाच्या विलेखामध्ये वर्णिलेल्या खालील नमूद मत्तेद्वारे रितसर सुरिक्षत असलेल्या अशा उज्जिवन स्मॉल फायनान्स बॅक लि., च्या कल्याण शाखेकडून कर्जदारांनी घेतलेल्या रु. ५,२५,०००/- (रूपये पाच लाख पंचवीस हजार मात्र) एसईएनपी/एसईपी अंतर्गत थकबाकीच्या संदर्भात सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ॲक्ट'') अंतर्गत कार्यवाही सुरु केली आहे. कर्ज खाते ०५.१२.२०१९ रोजीस एनपीए म्हणून वर्गीकृत झाल्यामुळे दिनांक ०३.०२.२०२० रोजीची सूचना ही ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी करण्यात आली आणि रजिस्टर्ड पोस्टाने कर्जदार आणि सह कर्जदार आणि गहाणवटदाराच्या पत्त्यावर पाठविण्यात आली ती न बजावता परत आली, म्हणून कर्जदार आणि सह कर्जदार यांना आजपासून ६० दिवसात २३.१२.२०१९ रोजीसची रू. ५,२०,४८७/- (रूपये पाच लाख वीस हजार चारशे सत्त्याऐंशी मात्र) सह २४.१२.२०१९ पासूनचे त्यानंतरचे व्याज आणि अन्य प्रभार अशी सदर कर्ज खात्याच्या संदर्भातील तुमची दायित्वे संयुक्तपणे आणि वेगवेगळे चुकते करण्यासाठी याद्वारे सल्ला देण्यात येत आहे. कसूर केल्यास बँक थकबाकीसह व्याज आणि खर्चाची रोकड करण्यासाठी खालील नमूद मिळकतीच्या (''तारण मत्ता'') सक्त वसुली द्वारे ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करून ॲक्ट अंतर्गत पुढील पावले उचलेल. हे नमूद करणे आवश्यक नाही की, असे हक्क हे कायद्यानुसार बँकेला उपलब्ध कोणत्याही अन्य उपायांना बाधा येऊ न देता बँकेद्वारे वापरण्यात येतील. तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) कडे सुद्धा वेधण्यात येत आहे. ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमची लेखी पूर्व सहमती घेतल्याशिवाय विक्री, भाडे किंवा अन्यथा मार्गाने (कामकाजाचा सर्व साधारण भाग वगळून) तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. ॲक्टचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास तो ॲक्टच्या कलम २९ अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरेल.

तारण मत्तेचे वर्णन : एमएच क्र. ९६२/१९, शोएब अपार्टमेंट, न्यु गौरीपाडा, सर्व्हे क्र. ४३/१५, ४३/१६, ४४/२, ४५/१, प्लॉट क्र. १०, गाव नारपोळी, भिवंडी, जिल्हा ठाणे धारक पहिल्या मजल्यावरील प्लॉट क्र. ४,धारक निवासी प्लॉटचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धः पूर्वः गल्ली, पश्चिमः पॅसेज, दक्षिणः रस्ता, उत्तरः लेआउट रोड, मिळकत तुमच्यापैकी १ यांच्या मालकीची

प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०३.०२.२०२० उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक लि.

पश्चिम रेल्व लोकोमोटिव्ह एएमसी

(१) विभाग : इलेक्ट्रीकल, एक्झिक्युटिव्ह : सिनी. डीईई/टीआरएस/बीएल इलेक्ट्रीक लोको शेड, वलसाड, ई-निविदा सूचना क्र. आणि तारीख ईएल/टीआरएस/बीएल/१९-२०/डब्ल्युओ/११, दिनांक १८.०८.२०२० काम आणि ठिकाण : २ वर्ष कालावधीकरिता ओईएम मार्फत २५ केव्ही एसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह (परिमाण ३६ नग) मधील सिमेन्स मेक एसआयव्ही करिता सर्वसमावेशक एएमसी. ठिकाण इलेक्ट्रीक लोको शेड. पश्चिम रेल्वे, वसलाड, ३९६००१. कामाची अंदाजे किंमत : रु. १६५८१६४३/-निविदा प्रपत्राची किंमत : रु. ५०००/- इअर : २३२९००/-पूर्तता कालावधी : २ वर्ष, सादर करण्याची तारीख आणि वेळ : ११.०९.२०२० द. ३.०० पर्यंत. उघडण्याची तारीख

आणि वेळ : ११.०९.२०२० रोजी दु. ३.३० वा. (२) विभाग इलेक्ट्रिकल, **एक्झिक्युटिव्ह** : डीईई/टीआरएस/बीएल, इलेक्ट्रीक लोको शेड, वलसाड ई-निविदा सूचना क्र. आणि तारीख ईएल/टीआरएस/बीएल/१९-२०/डब्ल्युओ/०७, दिनांक १८.०८.२०२०. काम आणि ठिकाण : काम २ वर्ष कालावधीकरिता एमपीसीएस, एसपीएम, एसआयव्ही, व्हीसीडी ऑफ २५ केव्ही एसी इलेक्ट्रीक लोकोमोटिव्हज् (परिमाण एमपीसीएसव्ही २-६० नग. इएसएमओएन-५१ नग, एसआयव्ही - १७, नगर, व्हीसीडी-३४ नग) करिता वार्षिक देखभाल कंत्राट. ठिकाण - इलेक्ट्रीक लोको शेड, पश्चिम रेल्वे, वलसाड - ३९६००१. कामाची अंदाजे किंमत : रु. १४०३०९६०, निविदा प्रपत्राची किंमत : रु. ५०००/-, इअर : रु. २२०२००/ - पूर्तता कालावधी : २ वर्ष**, सादर करण्याची** तारीख आणि वेळ : ११.०९.२०२० दु. ३.०० पर्यंत. **उघडण्याची तारीख आणि वेळ** : ११.०९.२०२० रोजी दु.

जाहार सूचना

अशिल हे लोअर परेलमध्ये स्थित इंडिया बुल्स इन्फ्रा इस्टेट लिमिटेडच्या प्रोजेक्ट असलेले इंडियाबुल्स ब्लु विस्ता. टॉवर/विंग बी नावे ज्ञात इमारतीच्या १४व्या आणि ३८व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. बी-१४०३ मोजमापित २,०९६ चौ. फू. चटई क्षेत्र आणि फ्लॅट क्र. बी-३८०३ मोजमापित २,०९८ चौ. फू. चटई क्षेत्र. (यानंतर सदर परिसर असा उल्लेख) आणि अधिक तपशिलवारपणे खालील परिशिष्टात वर्णन खरेदी करण्यास इच्छ्क आहेत.

सर्व व्यक्तींना/हक्कदारांना समाविष्ष्ट, वैयक्तिक मर्यादित नाही, हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था, संस्था लिमिटेड लायबिलिटी, भागीदारी, स्थापित किंवा अस्थापित व्यक्तींची संघटना किंवा व्यक्तींचे मंडळ, सावकार आणि/किंवा धनको यांना सदर परिसर आणि किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात वारसा आणि किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात वारसा, विक्री, हस्तांतरण, शेअर, गहाण, प्रतिज्ञा, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, अभिहस्तांकन, भेट, अदलाबदल, भार, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, अंत्यदान, उत्तराधिकार, देखभाल, भोगवटा, विश्वस्त, कब्जा, कुटुंब, न्यायालयाचा हुकुम किंवा आदेश, कंत्राट/करार, विकासधिकार, भागीदारी, प्रलंबीत वाद, व्यवस्था, आरक्षण, कंत्राट/करार सदर परिसराच्या संदर्भातील जारी वाटप पत्र, समजोत्याचे ज्ञापन, हेतू पत्र, विक्रीचा करार, कुळमुखत्यारपत्र, पर्याय, प्रथम नकाराधिकार, अग्र-क्रयाधिकार किंवा दायित्व, कोणतीही आश्वासन किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही फायदा, नामाधिकार, दावा, आक्षेप, मागणी किंवा अधिकार किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरूपात अशा दाव्यांच्या कागदपत्रीय पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना खालील उल्लेखित पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास असा दावा काही असल्यास तो त्यागित दावा/वे अंमलबजावणी/बंधनकारक राहणार नाही

उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट

आणि यागित आणि परित्यागित करण्यात येतील.

गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ येथे स्थित जी साऊथ वॉर्डमध्ये आणि मुंबई महानगरपालिका च्या हद्दीत लोअर परेल विभागाचा सीएस क्र. १/१३२ आणि सी.एस.क्र. १३३ (भाग) चा अविभाजीत भाग जमीन धारक सीएस क्र १३१, सीएस क्र. १३२ वर स्थित इंडियाबुल्स ब्लु प्रोजेक्ट मध्ये इंडियाबुल्स ब्लु विस्ता टॉवर/विंग बी नावे ज्ञात इमारतीच्या १४ व्या आणि ३८ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. बी-१४०३ मोजमापित २,०९६ चौ. फू. चटई क्षेत्र आणि फ्लॅट क्र. बी-३८०३ मोजमापित २,०९८ चौ. फू. चटई क्षेत्र. चौ. फू. चटई क्षेत्र सह ८(आठ) कव्हर्डपार्किंग असलेल्या परिसराचे भाग आणि विभागाचे सर्व ते भाग.

ठिकाण: मुंबई आय.व्ही. मर्चंट ॲण्ड क. दिनांकः २०.०८.२०२०) वकील आणि सॉलिसिटर्स डिंपल मर्चंट (भागीदार) ६२/६३, ५वा मजला, अल्ली चेंबर्स, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

WOCKHARDT WINS वॉकहार्डट लिमिटेड

सीआयएन: एल२४२३०एमएच१९९९पीएलसी१२०७२० नोंद. कार्यालय: डी-४, एमआयडीसी, चिकलथाना, औरंगाबाद-४३१ ००६ \mathbf{q} . $99 - 980 - 989 \times 989$ ईमेल आयडी : investorrelations@wockhardt.com वेबसाईट : www.wockhardt.com

सूचना

्सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन्स ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी २९ ऑगस्ट, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.wackhardt.com यावर आणि स्टॉक एक्सचेंज www.nseindia.com आणि www.bseindia.com यावर उपलब्ध आहे वॉकहार्डट लिमिटेड

दिनांक : १९ ऑगस्ट, २०२० कंपनी सचिव

एटिव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेड सीआयएन : एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२७१९ **नोंदणी. कार्या** : १२०१, १२ वा मजला, विंडफॉल बिल्डिंग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९ फोन क्र. (०२२) २८३८०३४६/४९, फॅक्स क्र. : (०२२) २८३८०३५३

ईमेल आयडी : atvprojects@gmail.com, वेबसाईट : www.atvprojects.co.in

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएमन') : व्हिडिओ कॉन्फरसिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत १५, सप्टेंबर, २०२०, मंगळवार रोजी स ११.०० वा. (भा.प्र.वे.) घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे जारी जनरल सर्क्युलर नंबर २०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि सेबी द्वारे जारी सर्क्युलर नंबर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यानंतर एकत्रित ''सर्क्युलर'' असा उल्लेख) च्या अनुपालनात कंपन्यांना व्हीसी मार्फत एजीएम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीची एजीएम ही १८ जून, २०१८ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हीसी मार्फत घेण्यात येणार आहे. कंपनीच्या ३३ व्या वार्षिक अहवालासह सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व भागधारकांना डिपॉझिटरी/आरटीए कडे त्यांचे ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि वेळोवेळी सुधारित सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ नुसार याद्वारे ही सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या ३३ व्या एजीएम करिता ९ सप्टेंबर, २०२० पासून १५ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळून)

सर्क्युलर आणि कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ऑण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम अनुपालनात खालील तपशील सादर करण्यात येत आहे :

कंपनीच्या ३३ व्या एजीएमच्या दिनांक १८ जून, २०२० रोजीच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजाच्या सर्व बाबींचा इलेक्ट्रॉनिक मतदानाने व्यवहार करता येईल.

सूचना पाठविणे पूर्ण झाल्याची तारीख आहे १८ ऑगस्ट, २०२०. प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदासाठी कट ऑफ तारीख ८ सप्टेंबर. २०२० आहे. त्यांना एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या कामकाजावर एनएसडीएल द्वारे पुरविलेल्या दुरस्थ ई-मतदान सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याच्या स्विधेचा प्रस्ताव दिला आहे. दरस्थ ई-मतदानाची माहिती एजीएमच्या सूचनेसह सभासदाना पाठविण्यात आली आहे.

द्रस्थ ई-मतदानाचा कालावधी शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी ९.०० वा. (भा.प्र.वे.) सुरु होईल आणि सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) संपेल.

ज्या सभासदांसाठी इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजार राह् शकतात. परंतु एजीएम मध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

सभासदांना कंपनीच्या एजीएमकरिता इव्हीईएन निवडन आणि त्यांचे दरस्थ ई-मतदान लॉगईन क्रेडेन्शियल वापरून https://www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल द्वारे पुरविलेली एजीएमची लाईव्ह वेबसाईट पाहन किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य

ज्या सभासदांनी १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान मतदान केलेले नाही ते एजीएमच्या दरम्यान कंपनीच्या ३३ व्या एजीएम मध्ये ई-मतदानामार्फत सर्व ठरावांवर मतदान करू शकतात कंपनीने मोकळ्या आणि पारदर्शक बाबींमध्ये एजीएममध्ये बॅलट पेपरद्वारे केलेले मतदान आणि दरस्थ ई-मतदान प्रक्रियेचे परिनिरिक्षण करण्यासाठी मे. सविता सिंगला, कार्यरत कंपनी सचिव (सभासदेत्व क्र. ७७४५) यांची नियुक्ती केली आहे.

दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद (फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात. आणि ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com येथे हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे किंवा श्रीम. पल्लवी म्हात्रे, सिनियर मॅनेजर, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड. ए विंग, कलमा मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ यांना किंवा pallavid@nsdl.co.ir किंवा evoting.nsdl.co.in येथे ईमेल करावा किंवा १८०० २२२ ९९० (टोल फ्री) वर संपर्क करावा. एटीव्ही प्रोजेक्टस इंडिया लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई एच.सी.गुप्ता कंपनी सचिव दिनांक : १८ ऑगस्ट, २०२०

• DHFL

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपॅरिशन लिमिटेड

शुद्धिपत्रक दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या दि. १८ ऑगस्ट, २०२० रोर्ज दि फ्रि प्रेस जर्नल आणि नवशक्ती वृत्तपत्रांच्या मुंबई आवृत्तीमध्ये प्रकाशित सूचना जाहिरातीच्य संदर्भात. सूचनेमध्ये खालील तारखेचा उल्लेख १९.०८.२०२० च्या ऐवर्जी १८.०८.२०२० असा झाला आहे. जाहिरातीमधील इतर सर्व बाबींमध्ये कोणताई

बदल नाही. (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण : पुणे/ नाशिक दिनांक : १९.०८.२०२०

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यांत येते की, आमचे अशील **सौ. पुजा केडिया** या १६२ ए, सीलॉर्ड १६ वा मजला, कफ परेड, मुंबई - ४००००५, राज्य महाराष्ट्र येथील नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनीज ॲक्ट, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी मे. बेसिक फाइनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालक आणि अधिकृत प्रतिनिधी असून याद्वारे खालीलप्रमाणे तमाम जनतेला कळविण्यात येते.

सही/

गजानंद साह

की, आमचे अशील हे सदर कमर्शियल परिसरामधील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी आणि कंपनी नाव म्हणजेच **मे. बेसिक फाइनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड** मधील उभे त्यांचे दुकान (गाळा) परिसर म्हणजेच कमर्शियल) मिळकतीच्या विक्रीकरिता वाटाघाटी करीत आहेत. आमच्या अशिलांकडून दिनांक ०५.०७.२००८ रोजीचा मूळ नोंदणीकृत विक्रीचा करार हरविला आहे आणि त्यासाठी कागदपत्राच्या सदर गहाळ संदर्भात धारक एमआर क्र. ४५३/२०२०, कफ परेड पोलिस स्टेशन, मुंबई - ४००००५ येथे| दिनांक २८.०२.२०२० रोजीस एफआयआर दाखल केली आहे. कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरुपात वर्णन केलेल्या मिळकतीवर, मध्ये किंवा विरोधात कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा वाटा असल्यास आणि जर सदर मिळकती संदर्भात कोणत्याही व्यक्तीचा व्यवहार असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना ३/४, बिल्डिंग, नवाब टॅंक, ब्रिज रोड, डॉकयार्ड मुंबई - ४०००१० येथे सर्व प्रमुख, तपशील आणि कागदपत्रांसह या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. वरील वेळेत जर दावे प्राप्त न झाल्यास त्यानंतर सदर मिळकत किंवा कोणत्याही भागावरील तसे कोणतेही दावे असल्यास ते सर्व हेतू आणि इच्छेनुसार त्यागित केल्याचे समजले जातील आणि सदर आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील.

वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट

युनिट क्र. ५०८, ५ वा मजला, लक्ष्मी प्लाझा को.ऑप. सोसा. लि., बिल्डिंग क्र ९, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३.

बी. ए. सय्यद सौ. पुजा केडिया करिता वकील मे. बेसिक फाइनवेस्ट प्रायव्हेट लि. च्या संचालक आणि अधिकृत प्रतिनिधी ३/४ खान, बिल्डिंग, नवाब टॅंक, ब्रिज रोड, डॉकयार्ड, मुंबई - ४०००१०

दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पिनिंग अण्ड विव्हेंग कपनी लिमिटेड सीआयएन : यु१७११०एमएच१८७३पीएलसी००००१५ नोंद. कार्यालय: २५-२९, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई-४०० ०२०

दी न्यू ग्रेट इंस्टने स्पिनिंग अण्ड विव्हर्ग कपनी लिमिटंडच्या स्टेकहोल्डर्सच्या माहिती करिता

ईमेल, पत्ता आणि मोबाईल क्रमांक डिपॉझिटरी सहभागी द्वारा संबंधित डिपॉझिटरीच्या नोंदीमध्ये सदर तपशील अद्ययावत करण्याकरिता नोंदणीकृत करावेत किंवा प्रबंधकांकडे पुरविलेल्या वेब लिंक http://www.purvashare.com/email-and-phone-updation वर भेट द्यावी आणि आवश्यक निश्चित कागदपत्र/माहिती पाठविण्याकरिता एजंट मे. पूर्वा शेअररजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (आरटीए) ला हस्तांतर करावेत.

सदर आरटीए ला support@purvashare.com यावर सुद्धा संपर्क करू शकता. ज्या शेअरहोल्डर्सचे ई-मेल, पत्ता आणि मोबाईल क्र. योग्यरित्या अद्ययावत झाले आहेत. त्यांनी दी न्यू ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग ॲण्ड वेव्हिंगकंपनी लिमिटेड कोणतीही प्रक्रिया करू नये.

> (विनोद जिवनराम लोहिया) संपूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ डीआयएन : ०१५०९७३०

all cargo togistics tot.

THE AV VASHYA GROUP

दिनांक : १९.०८.२०२०

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ६ वा मजला, अवश्या हाउस, सीएसटी रोड, कालिनो, सांताकुद्ध (पूर्व), मुंबई - ४०० ००८ दुरध्वनीः +९१ २२ ६६७९८१००

र्वेबसाइटः www.allcargologistics.com इमेलः investor.relations@allcargologistics.com

ग्रद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०९३ ('कायदा') आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमने, २०१५ ('लिस्टिंग रेम्युलेडन्स"), ज्यांचे वाचन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या एप्रिल ०८, २०२०, एप्रिल १३, २०२० आणि मे ०५, २०२० च्या परिपत्रकांबरोबर ('एमसीए परिपत्रके') आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया परिपत्रक दि. में १२, २०२० ('सेबी परिपत्रक') बरोबर करायचे आहे, यांच्या पालनानुसार, एजीएमबद्दलच्या दि. ३० जून, २०२० च्या नोटिशीत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी, कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम')

बुधवार, सप्टेंबर ०९, २०२० रोजी दुपारी २.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा इतर श्राव्य दूक माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') घेण्यात येणार आहे, ज्यात एका विशिष्ट ठिकाणी समासदांची प्रत्यक्ष उपस्थिती असमार नाही. एजीएमचे ठिकाम कंपनीचे नोंदगीकृत कार्यालय म्हणजेच अवश्य हाऊस, सीएसटी रोड, कालिना, सांताकुझ (पूर्व), मुंबई – ४०००९८ असेल असे मानले जाईल. प्पसीए परिपन्नके आणि सेबी परिपन्नक यांच्या पालनानुसार, एजीएमच्या नोटिशीच्या इलेक्ट्रॉनिक प्रती व त्याबरोबर आर्थिक वर्ष २०१९ – २०२० साठी कंपनीच्या आर्थिक अहवालाची लिंक फक्त अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गठवण्यात आलेली आहे, ज्यांचे इ-मेल पत्ते कंपनीकडे/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट (पार्टिसिपंटस) कडे मंगळवार, ऑगस्ट १८,२०२० रोजी नोंदवलेले आहेत. एजीएमची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९–२०२० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.allcargologistics.com येथे, नॅशनल सेक्युरिटीज

डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com येथे आणि याशिवाय स्टॉक एक्स्केंजेचच्या वेबसाइटसवरही, म्हणजेच बीएसइ लिमिटेड www.bseindia.nsdi.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथेही उपलब्ध आहेत. कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदी , त्यामध्ये वेळोवेळी केल्या गेलेल्या सुधारणांसह, ज्याचे वाचन त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांसह, जनरल मीटिंग्जसंबंधीच्या लिस्टिंग रेम्यूलेशन्स अँड सेक्नेटरीयल स्टॅंडर्ड-२ च्या नियमन ४४ सह करायचे आहे, त्यानुसार ज्या व्यक्तींनी बुधवार, सप्टेंबर ०२, २०२० ('कट-ऑफ तारीख') रोजी प्रत्यक्ष किंवा डीमेंट स्वरूपात भाग धारण केलेले असतील त्यांना , एजीएमच्या नोटिशीत नमूद केलेल्या सर्व ठराबांबद्दलचे त्यांचे मतदान करण्याचा हक बजावण्यासाठी इतेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरवण्यात

येत आहे, ही सुविधा एकतर अ) रीमोट इ-मतदानाद्वारे किंवा ब) एजीएमदरम्यान इ-मतदानाद्वारे पुरवली जाईल, ही सुविधा एनएसडीरलने पुरवलेली आहे, आणि अशा इ-मतदानाद्वारे कामकाज केले जाईल. जर एखादी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद नसेल तर अशा व्यक्तीने ही नोटीस फक्त माहितीच्या उद्देशानेच

ीमोट इ–मतदानाचा कालावधी **शनिवार, सप्टेंबर ०५,२०२० रोजी सकाळी ०९.०० वाजता (भारतीय प्रमाण**

वेळ) सुरू होईल आणि मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२० रोजी संध्याकाळी ०५,०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) संपेल, त्यानंतर एनएसडीएलद्वारे रीमोट इ—मतदानाचे मोडवूल अक्षम केले जाईल आणि सभासदांना त्यानंतर रीमोट ६ – मतदानाद्वारे मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

एजीएमला उपस्थित असलेल्या ज्या सांगासदांनी रीमोट इ-मतदानाद्वारे मतदान करण्याचा त्यांचा हक बजावलेला नसेल त्यांना एनएसडीएलच्या इ-मतदान पोर्टल मध्ये लॉगिन करून एजीएममध्ये त्यांचा मतदानाचा हक बजावता हिल. ज्या सभासदानी एजीएमपुवी रीमोट इ–मतदानाद्वारे त्याचा मतदानाचा हक बजावलेला असेल तेदेखी एजीएमला व्हीसी/ओएव्हीएमद्वारें हजर राहु शकतात, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही. एकदा एखाद्या ठरावावर मतदान केले व पूर्ण दिली की त्यानंतर त्या सभासदाला ते मत पुन्हा बदलता येगार नाही. वर एखाद्य व्यक्तीने कंपनीचे भाग मिळवलेले असतील आणि ही व्यक्ती एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची

सभासद झालेली असेल, आणि असा व्यक्तीने कट-ऑफ तारखेला भाग धारण केलेले असतील, ती व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आवडी व पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर अशा व्यक्तीने यापूर्वीच एनएसडीएल यांचेकडे इ-मतदानासाठी नोंदणी केलेली असेल तर सध्या अस्तित्वात असलेला यूजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरता येईल.

रजीएमदरम्यान इ–मतदान करण्याची पद्धत रीमोट इ–मतदानासाठी दिलेल्या सूचनांसारखीच आहे, कारण एजीएमचे कामकाम व्हीसी/ओएव्हीएमद्रारे करण्यात येणार आहे. एजीएमध्या दिवशी, समा संपठ्यानंतर ३० मिनिटांनी एनएसडीएलट्वारे इ–मतदानाचे मोडचूल अक्षम केले जाईल. फक्त जे सभासद/ भागधारक एजीएमला व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित असतील आणि ज्यांनी त्यांचे मतदान

रीमोट इ—मतदानाद्वारे केलेले नसेल आणि ज्यांना अन्य कोणत्याही कारणांमुळे मतदान करण्यापासून प्रतिबंधित केले ोलेले नसेल, ते अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर, ज्या ठरावांबद्दल मतदान करायचे आहे अशा ठरावांबद्दलच्या चर्चेच्या शेवटी अशा ठरावावर (ठरावांवर) मतदान करण्यास पात्र असतील. जर इ-मतदानाबद्दल कोणतेही प्रश्न असतील तर समासद www.evoting.nsdl.com येथे डाऊनलोड

सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले फ्रीक्रेंटली आरकड क्षेश्चन्स ('एफएक्यू') आणि इ–मतदान माहितीपुस्तिका पाह् सकतात किंवा evoting@nsdl.co.in यांकडे इ-मेल पाठवू शकतात किंवा श्री. अमित विशाल, सीनियर मॅनेजर, एनएसडीएल किंवा श्रीमती पञ्चवी म्हात्रे,मॅनेजर, एनएसडीएल यांच्याशी ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट रोड, लोअर परेल, मुंबई ४०००९३ येथे किंवा निर्देशित इ–मेल आयडी evoting@nsdl.co.in येथे किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० येथे संपर्क साधू शकतात

इर नमूद केलेल्या एमसीए आणि सेबी परिपत्रकांच्या पालनासाठी आणि कंपनीच्या ग्रीन इनिशिएटिव्ह (हरित उपक्रम) ता सहाय्यासाठी, ज्या सभासदांनी व्यांचे इ—मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्याना आणि प्रत्यक्ष आणि डीमटेरिअलाइज्ड खसपात भाग धारण करणाऱ्या सर्व सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्याबद्दलची भाहिती. नोंदवाबी/अद्ययावत करावी, म्हणजेच : इ-मेल पत्ता, पॅन, बँक खात्वाची माहिती, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक , व

त्यासोबत एजीएमध्या नोटीशीत नमूद केल्यानुसार सहाय्यक कागदपत्रे पाठवावीत. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड साठी

तारीख : ऑगस्ट १८, २०२० ठिकाण : मुंबई

वेवानंद मोजिद्रा कंपनी सेकेटरी

TÜV

eer-

USO 9001:2000

RWTUV

Dhanlaxmi Fabrics Ltd.

CIN: L17120MH1992PLC068861

Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist- 421 204. Tel: 0251-2870589, 2870590 / 91 / 92, Fax: 0251-2870545

BSE Code: 521151

E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in

Extract of standalone UnAudited Financial Results for the quarter ended June 30, 2020 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ending 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ending 31,03,2020 (Audited)	Quarter Ending 30.06.2019 (Unaudited)	Year Ending 31,03,2020 (Audited)
Total income from operations	205.530	1,689.750	2,287.750	7,895.520
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(101.540)	(128.840)	131.480	185.020
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(101.540)	(128.840)	131.480	185.020
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		1.5	411	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	(1.180)	(1.500)	1.530	2.160
Diluted:	(1.180)	(1.500)	1.530	2.160
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)			-	
Basic :	(1.180)	(1.500)	1.530	2.160
Diluted :	(1.180)	(1.500)	1.530	2.160

Note: 1. The above Standalone results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 19th August, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 19th August, 2020. 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Extract of Consolidated UnAudited Financial Results for the guarter ended June 30, 2020 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending
	30.06.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	30.06.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
TTotal income from operations	225.740	1,908.700	2,509.640	8,593.820
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(110.940)	(129.800)	138.570	189.380
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(110.940)	(129.800)	138,570	189.380
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	13-			
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)			- 8	
Basic:	(1.290)	(1.510)	1.620	2.210
Diluted:	(1.290	(1.510)	1.620	2.210
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)			12	711.790.410
Basic :	(1.290)	(1.510)	1.620	2.210
Diluted :	(1.290)	(1.510)	1.620	2.210

Note: 1, The above Standalone results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 19th August, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 19th August, 2020. 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

For Dhanlaxmi Fabrics Ltd. Vinod Jhawar Place : Mumbai Managing Director Date: 19.08.2020

KE KESAR ENTERPRISES LIMITED CIN: L24116MH1933PLC001996

Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020 Email: headoffice@kesarindia.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851737 Website: http://www.kesarindia.com

NOTICE OF 85thANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND INTIMATION OF CLOSURE OF REGISTER OF **MEMBERS & SHARE TRANSFER BOOKS**

Notice is hereby given that the 85th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company is scheduled to be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, September 11, 2020 at 03.30 p.m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of AGM dated August 07, 2020. Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://instameet.linkintime.co.in. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of guorum under Section 103 of the

Members may please note that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 4th September, 2020 to Friday, 11th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s), through email. The aforesaid documents are also available on the Company's website i.e. http://www.kesarindia.com and on the website of the Stock Exchange, i.e., BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of Link Intime India Pvt. Ltd. i.e. https://instavote.linkintime.co.in

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members, facility to cast their vote through remote e-voting, on any or all of items/ resolutions set forth in the Notice of AGM. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available during the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote during the AGM through e-voting system. Link Intime India Private Limited ('LIIPL') has been engaged by the Company to provide e-voting facility. The Instructions for remote e-voting and e-voting facility during the AGM are outlined in the Notice of AGM.

Members, who have exercised their right to vote through remote e-voting, may attend the AGM, but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility during the AGM. Members of the Company holding shares in physical or dematerialised form, as the case may be, as on the Cut-off date i.e. Friday, September 04, 2020 ('Cut-off date') only shall be entitled to avail the facility to cast their vote(s) by way of remote e-voting as well as e-voting facility during the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up

equity share capital of the Company as on the Cut-off date. The remote e-voting facility will be available during the period as given below: Commencement of remote e-voting | September 08, 2020 (9.00 a.m. IST) September 10, 2020 (5.00 p.m. IST) End of remote e-voting

the remote e-voting module will be disabled by Link Intime India Pvt. Ltd. for voting Once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid period and time and

Any person, who acquires share(s) and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and is a Member as on the Cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at insta.vote@linkintime.co.in or calling on +91-22-49186000.

In case shareholders/ members have any queries or grievances regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or contact Shri Rajiv Ranjan, Assistant Vice President (e-voting) at Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 or email at enotices@linkintime.co.in or contact at +91-22-49186000.

Place: Mumbai Date: August 19, 2020

For Kesar Enterprises Limited D J Shah Sr. Vice President (Legal) & Company Secretary



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2483105; Fax No.: (230) 2483275 e-mail: icilinvestors@indocount.com: Website: www.indocount.com

		(Rs. In Crores exce				
SI. No.	Particulars	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2020	Quarter ended 30-06-2019		
					Unaudited	Audited
		1	Total Income	335.97	2134.76	518.46
2	Net Profit for the period before Exceptional item and tax	22.86	155.14	51.99		
3	Exceptional Item	(8	(98.46)	777777		
4	Net Profit for the period before tax	22.86	56,68	51.99		
5	Net Profit for the period after tax	17.70	73.10	34.67		
6	Total Comprehensive Income for the period	36.57	24.51	37.59		
7	Paid up Equity Share Capital	39.48	39.48	39.48		
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	54	946.54	1 2		
9	Earning Per Share (of ₹ 2/- each) Basic and Diluted (Not Annualised)	0.91	3.74	1.76		

	Basic and Diluted (Not Annualised)	0.91	3.74	1.76
Note	s:	100		
)	Company's Standalone Financial information is as b	oelow:	1000	
2000	97	nesco co n	(R	s, In Crores
SI. No.	Particulars	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2020	Quarter ended 30-06-2019
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income	323.07	2,019.39	476.97
2	Net Profit for the period before Exceptional item and tax	21,61	154.69	51.36
3	Exceptional Item		(98.46)	-
4	Net Profit for the period before tax	21.61	56.23	51.36
5	Net Profit for the period after tax	16.07	73.76	33.63
6	Total Comprehensive Income for the period	35.40	26.65	36.27

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 18, 2020. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results. Revenue from operations for the guarter ended June 30, 2019 includes incentive of Rs. 14.56 Crores accrued under Merchandise Exports from India Scheme (MEIS). Pursuant to the Notifications dated January 14, 2020 and January 29, 2020 issued by The Ministry of Textiles & the Ministry of Commerce, Government of India, withdrawing the entitlement under Merchandise Exports from India Scheme (MEIS) with retrospective effect from March 07, 2019 on certain products exported in the past, the Group had written off the MEIS benefit for the period from March 07, 2019 to September 30, 2019 in the financial results for the Quarter and Nine Months ended December 31, 2019, and had discontinued accruing MEIS

comparable to the extent explained above. IMPACT OF COVID PANDEMIC AND RELATED LOCKDOWN MEASURES

substantially in June 2020 thereby enhancing the capacity utilization. Also the retail stores in US and EU, our principal markets started regaining normalcy from June onwards, which helped our business gather momentum. The revenues and earnings of the Group for Q1 FY 21 were impacted during the lockdown and ramp up period on account of Covid -19 conditions. The Group has assessed, and is

consideration such assessment of the possible effects of the Covid -19. However, the impact of pandemic in the subsequent period may be different from the estimations used at the time of finalising these financial results. The Holding Company elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019 with

figures of the full Financial Year and the reviewed year-to-date figures upto the third Quarter of the Financial Year. The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Financial Results for the Quarter ended on June 30, 2020 are available on the website of the Stock

www.indocount.com. The Group mainly operates only in one segment namely "Textiles" and hence segment details

Place : Mumbai Date : August 18, 2020



incentive after September 30, 2019. The figures for the quarter ended June 30, 2019 are not

The Group's manufacturing operations resumed in the last week of April 2020 following the gradual relaxation of lockdown conditions. Though the plants had to contend with local mobility restrictions of people and supply chain, besides the distancing norms, the situation improved

continuously reviewing, its liquidity, future cash flow projections and the probability of occurrence of the forecasted transactions underlying the hedges based on orders in hand and current indicators of future economic conditions. The financial results for Q1 FY 21 takes in to

effect from quarter ended September 30, 2019. Therefore, income tax expense for the Q1 of 2019-20 is not comparable to all periods presented in the above results. The figures for the Quarter ended March 31, 2020 are balancing figures between the audited

Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website at

are not required to be published.

Anil Kumar Jain Executive Chairman

DIN: 00086106

For and on behalf of the Board of Directors

epaper.freepressiournal in